



August 8, 2023

The General Manager
Corporate Relations Department
BSE Limited
Phiroze Jeejeebhoy Towers
Dalal Street
Mumbai – 400 001
Scrip Code: 500770

The Manager
National Stock Exchange of India Ltd.
Exchange Plaza
Bandra-Kurla Complex
Bandra (E)
Mumbai 400 051
Symbol: TATACHEM

Dear Sir/Madam,

Sub: Newspaper Advertisement - Audited Standalone and Unaudited Consolidated Financial Results for the quarter ended June 30, 2023

The Board of Directors at its Meeting held on Monday, August 7, 2023 has inter alia, approved the Audited Standalone and Unaudited Consolidated Financial Results of the Company for the quarter ended June 30, 2023.

The said financial results were published in the following newspapers on August 8, 2023:

- i. Business Standard (English)
- ii. The Free Press Journal (English)
- iii. Navshakti (Marathi)

A copy of the results published is attached herewith. These are also being made available on the website of the Company at www.tatachemicals.com.

You are requested to take the same on record.

Thanking you,

**Yours faithfully,
For Tata Chemicals Limited**

**Rajiv Chandan
Chief General Counsel
& Company Secretary**

Encl.: a/a

TATA CHEMICALS LIMITED

Bombay House 24 Homi Mody Street Fort Mumbai 400 001
Tel 91 22 6665 8282 Fax 91 22 6665 8143/44 www.tatachemicals.com
CIN : L24239MH1939PLC002893

Day before no-trust debate, MP Rahul back in Lok Sabha



The Lok Sabha Secretariat restored the membership of Congress leader Rahul Gandhi on Monday, three days after the Supreme Court stayed his conviction in a criminal defamation case.

The Congress said the Wayanad MP, who returned to Parliament after four months, would be a key speaker of the Indian National Developmental Inclusive Alliance (INDIA) in the no-trust debate that the Lok Sabha will take up from Tuesday. Soon after the Lok Sabha secretariat communication, Rahul reached Parliament and offered floral tributes to Mahatma Gandhi's statue before entering the House to attend

proceedings around noon. But the House was adjourned within minutes. Rahul was welcomed inside the premises by his mother, Lok Sabha MP, Sonia Gandhi, and other opposition MPs. With his Lok Sabha membership restored, Rahul changed his Twitter bio to 'Member of Parliament' from the earlier 'Disqualified MP'. His Twitter bio now describes him as a member of the Indian National Congress and a Member of Parliament.

On March 23, a Gujarat court convicted him for two years in a criminal defamation case, and the Lok Sabha Secretariat disqualified him the next day.

ARCHIS MOHAN

Govt wins numbers game as Delhi Services Bill gets RS nod

NDA: 131, INDIA: 102; voting was the first show of strength of Oppn bloc

ARCHIS MOHAN
New Delhi, 7 August

The Rajya Sabha (RS) on Monday passed the contentious Delhi Services Bill, with the Biju Janata Dal (BJD) and the YSR Congress Party voting with the government.

The Government of National Capital Territory of Delhi (Amendment) Bill, 2023, replaces an ordinance promulgated by the Centre to handle the transfers and postings of officials in the Delhi government.

The Bill received 131 votes in favour and 102 against.

The proceedings were marred by complaints from BJD's Sasmit Patra, All India Anna Dravida Munnetra Kazhagam's M Thambi Durai, Bharatiya Janata Party's (BJP's) S Phangnon Konyak, and some others, stating that their names were added unauthorisedly to a motion moved by Aam Aadmi Party (AAP) Member of Parliament (MP) Raghav Chadha to refer the Bill to a select committee of the House.

Union Home Minister Amit Shah demanded a probe into the issue. Deputy Chairman Harivansh assured that the claims of the five MPs would be investigated. The voting on the Bill showcased the strength of the Indian National Developmental Inclusive Alliance (INDIA), whose members replied by chanting 'INDIA' when the treasury benches chanted 'Modi, Modi'.

The Opposition INDIA bloc was fully present, with its alling members, including former Prime Minister Manmohan Singh, attending the proceedings in a wheelchair, along with Janata Dal (United)'s Bashistha Narain Singh and Jharkhand Mukti Morcha's Shibu Soren. Shah said the Bill was necessary to combat corruption in the



"WE HAVE NOT BROUGHT THE BILL TO USURP POWER. THIS IS TO STOP THE ENCRoACHMENT OF THE DELHI GOVERNMENT ON THE CENTRE'S POWERS"

AMIT SHAH
Union Home Minister

Delhi government, including attempts to conceal files related to the Delhi liquor scam and the expenditure incurred on the Delhi chief minister's (CM's) bungalow. He also alleged that the Bharat Rashtra Samithi, which has stood with the Opposition on the issue, had links with AAP in the liquor scam. Shah clarified that the Bill aims to safeguard the rights of the people, provide efficient, corruption-free governance, and not usurp the power of the AAP government. He assured members that there is not even a single provision that changes the status of the system prevailing since the Congress regime.

Shah asserted that the Bill is constitu-

tionally valid and does not violate the Supreme Court's (SC's) judgment. He pointed out that Delhi is different from other states as it houses Parliament, embassies, the Supreme Court, and regularly hosts many state heads from different countries. Therefore, Delhi was made a Union Territory.

He said, "We have not brought the Bill to usurp power. This is to stop the encroachment of the Delhi government on the Centre's powers." The Bill was passed by Lok Sabha (LS) last week.

Initiating a discussion on the Bill moved by Shah, Congress leader Abhishek Manu Singhvi termed the Delhi Services Bill "unconstitutional" and "anti-democratic" and appealed to all Opposition parties in RS to oppose it, warning that "someday this anti-federal knock will come" to their door too. He accused the government of bringing the Bill out of "vendetta" and said it was against two verdicts of the SC Constitution Bench.

AAP's Chadha said it was the BJP which fought hard to get statehood for Delhi from 1977 to 2015. According to sources, SP's Jaya Bachchan, Shiv Sena's Priyanka Chaturvedi, Nationalist Congress Party's Vandana Chavan, and Trinamool Congress' Sushmita Dev walked out of RS when nominated member, former Chief Justice of India, Ranjan Gogoi delivered his maiden speech in the House.

Earlier in the day, in the LS, BJP member Nishikant Dubey raised the issue of a news report in the *New York Times*, which claimed that the web portal NewsClick has received funding from China. He also alleged that the Chinese government has paid money to the Congress. The Congress and the rest of the Opposition protested, terming it defamatory.

Lok Sabha go-ahead for Data Bill

SOURABH LELE
New Delhi, 7 August

The Lok Sabha on Monday passed the Digital Personal Data Protection Bill, 2023, a first-ever legislation dedicated for digital privacy, amid concerns of MPs regarding the removal of the data localisation mandate and increased government control.

The Bill was passed with an amendment to a minor drafting error. Once the Bill comes into effect, all digital platforms will be required to obtain unconditional, free, specific, and informed consent from users for processing their data. The Bill has gone through over four years of work, rounds of deliberation, and at least four iterations. The latest version of the Bill does not mandate local storage of personal data, providing a major relief to big tech firms like Google, Meta, and Amazon. The government may, however, notify a list of countries in future, where data

cannot be transferred. "Before bringing this Bill to the Parliament, we carried out extensive public consultations. The draft (released in November) was discussed in detail with about 48 organisations and 39 ministries. We received approximately 24,000 pieces of feedback during these consultations," Union Minister for Communications and IT Ashwini Vaishnaw said in the Lok Sabha.

Jayadev Galla, a Telugu Desam Party member in the Lok Sabha, raised concerns about the Centre's possible control over the data protection board. He suggested reconsideration of the proposed amendment to the Right to

Information Act. Several parties, including the YSR Congress Party, and Biju Janata Dal, extended their support to the Bill, albeit with some reservations. The Bill is expected to be introduced to the Rajya Sabha on Tuesday.

Vaishnaw said the Bill continues to provide the right to be forgotten to data principals, now renamed as the right to erasure. He said the government had repeatedly assured that all the legal requirements for data fiduciaries would be clarified in the rules to be notified later. Policy advocacy groups have expressed concern about the lack of detailed discussion on the Bill.

"The Bill was unfortunately

"THE BILL IN A CLEAR WAY PROVIDES FOR THE APPS THAT CAN BE USED BY CHILDREN. TODAY, THERE ARE MANY PLATFORMS LIKE DIGILOCKER, THROUGH WHICH PARENTAL CONSENT CAN BE OBTAINED"

ASHWINI VAISHNAW
Union Minister for Communications and IT



TATA TATA POWER
(Corporate Contracts Department, 5th Floor Station B)
Tata Power, Trombay Thermal Power Station Chembur-Mahul, Mumbai 400074, Maharashtra, India. (Board Line: 022-67175323, Mobile: 7208817950)
CIN: L28920MH1919PLC000567

NOTICE INVITING TENDER

The Tata Power Company Limited invites tender from eligible vendors for the following package:
AMC for Services for coal sampling and independent inspection agency for coal receipt at Trombay for 2 years Chembur-Mahul Mumbai 400074
For detail NIT, please visit Tender section on website <https://www.tatapower.com>. Last date for receipt of request for issue of bid document is **19th August 2023 up to 1500 Hrs.**

PUBLIC NOTICE

This is to bring to the attention of the stakeholders of the Company (CIN: U65990MH1999PLC120918) and public that the name of the Company stands changed from 'Reliance Strategic Investments Limited' to 'Jio Financial Services Limited' with effect from July 25, 2023. The said change has been made effective after obtaining approval of the Reserve Bank of India and the Registrar of Companies, Mumbai. The Company is a non-deposit taking systemically important non-banking financial company registered with the Reserve Bank of India.

For Jio Financial Services Limited
Sd/-
V. Mohana
Company Secretary

Date: 07.08.2023

emami limited
CIN No. : L63993WB1983PLC036030

Regd. Office : 687, Anandapur, Emami Tower, E.M. Bypass, Kolkata 700 107
Website: www.emamiltd.in

UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30th JUNE, 2023

S.N.	Particulars	Consolidated			
		Quarter Ended		Year Ended	
		Unaudited 30.06.2023	Audited 31.03.2023	Unaudited 30.06.2022	Audited 31.03.2023
1	Revenue from Operations	82,566	83,595	77,331	3,40,573
2	Earnings before share of loss of associates, Exceptional items, Interest, Depreciation & Amortisation and Tax	19,829	21,356	17,965	93,169
3	Profit before share of loss of associates, Exceptional items & Tax	15,015	14,822	8,905	67,705
4	Profit After Tax (PAT)	13,675	14,162	7,269	62,741
5	Total Comprehensive Income for the period/ Year	14,138	11,119	5,147	57,302
6	Equity Share Capital	4,391	4,412	4,412	4,412
7	Reserves (excluding Revaluation Reserve)				2,25,868
8	Earnings Per Share (of Rs 1 each)				
	Basic :	3.13	3.27	1.67	14.50
	Diluted:	3.13	3.27	1.67	14.50

NOTES :

- The above results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their respective meetings held on 7th August, 2023
- Information on Standalone figures for the Quarter ended 30th June, 2023 -

Particulars	Quarter Ended		Year Ended	
	30.06.2023	31.03.2023	30.06.2022	31.03.2023
(i) Revenue from Operation (₹ in Lacs)	69,788	69,795	68,822	2,90,683
(ii) PAT (₹ in Lacs)	12,902	10,864	9,652	57,350
(iii) Basic & Diluted EPS (₹)	2.93	2.46	2.19	13.00

The Standalone Financial Results are being forwarded to the Stock Exchanges (BSE & NSE) for uploading on their respective websites and the same are also made available on the company's website viz, <http://www.emamiltd.in>.

- The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulation, 2015. The full format of the Standalone & Consolidated Quarterly Financial Results along with balance sheet & cash flow statement are available on Stock Exchange websites and on company's website <http://www.emamiltd.in>.
- As the Company's business activity falls within a single operating segment, viz, "Personal and Healthcare", no separate segment information is disclosed.

For and on behalf of the Board
H V Agarwal
Vice Chairman & Managing Director

Place : Kolkata
Date : August 07, 2023

Making People Healthy & Beautiful Naturally

TATA

Extracts of Statement of Consolidated Financial Results for the quarter ended 30 June, 2023

Particulars	Quarter ended 30 June, 2023 (Unaudited)	Quarter ended 31 March, 2023 (Audited)	Quarter ended 30 June, 2022 (Unaudited)	Year ended 31 March, 2023 (Audited)
	1. Revenue from continuing operations	4,218	4,407	3,995
2. Profit from continuing operations before share of profit/ (loss) of joint ventures and associate and tax	740	673	768	2,742
3. Profit from continuing operations before tax	749	686	797	2,740
4. Profit from continuing operations after tax	578	694	641	2,452
5. Profit/(loss) from discontinued operations after tax	9	(2)	(4)	(18)
6. Profit for the period (4 + 5)	587	692	637	2,434
7. Total comprehensive income for the period	1,507	409	(188)	1,903
8. Paid-up equity share capital (Face value: ₹ 10 per share)	255	255	255	255
9. Other equity and Non-controlling interests				20,387
10. Earnings per share				
- Basic and Diluted (for continuing operations) in ₹	20.53*	27.91*	23.28*	91.66
- Basic and Diluted (for discontinued operations) in ₹	0.35*	(0.08)*	(0.16)*	(0.71)
- Basic and Diluted (for continuing and discontinued operations) in ₹	20.88*	27.83*	23.12*	90.95

* Not annualised

Extracts of Statement of Standalone Audited Financial Results for the quarter ended 30 June, 2023

Particulars	Quarter ended 30 June, 2023	Quarter ended 31 March, 2023	Quarter ended 30 June, 2022	Year ended 31 March, 2023
	1. Revenue from operations	1,135	1,302	1,225
2. Profit before tax	406	249	495	1,265
3. Profit after tax	328	213	381	1,027
4. Total comprehensive income for the period	1,133	(21)	(484)	968
5. Paid-up equity share capital (Face value: ₹ 10 per share)	255	255	255	255
6. Other equity				15,737
7. Earnings per share				
- Basic and Diluted in ₹	12.88*	8.35*	14.96*	40.31

Notes:

- The above is an extract of the detailed format of the Unaudited Consolidated and Audited Standalone financial results for the quarter ended 30 June, 2023 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Unaudited Consolidated and Audited Standalone financial results for the quarter ended 30 June, 2023 is available on the Stock Exchange websites (www.nseindia.com and www.bseindia.com) and on the Company's website (www.tatachemicals.com).
- The above results were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their meeting held on 7 August, 2023.

For and on behalf of the Board of
TATA CHEMICALS LIMITED
R. Mukundan
Managing Director and CEO

Place : Mumbai
Date : 7 August, 2023

TATA CHEMICALS LIMITED
Regd. Office : Bombay House, 24, Homi Mody Street, Fort, Mumbai - 400 001.
Tel: +91 22 66658282 Website: www.tatachemicals.com
CIN: L24239MH1939PLC002893 Email: investors@tatachemicals.com

PUBLIC NOTICE

Mauje Navargaon Agriculture and Gram Panchayat Umri (Ba.) Taluka Kinvat District Nanded.

Through this public announcement we inform you that agriculture land at Mauje Navargaon, survey no. 29, 29/1, 29/3 purchase the following agriculture land 1) Shri Rishabh Sharad Nemani and Ritwik Sharad Nemani. A sale deal has been made at Mumbai. Agriculture Land deal details is as follows:

- 1) **Fatema Mohd. Mustafa Survey No. 29 Area 3 Hectare 77 R**
- 2) **Arif Tarmohammad Chachani and Hafizabanu Mohammad Zakir Survey no. 29/1 Area 2 Hectare 00 R**
- 3) **Zarinabano Ali Mohd. Fazlani Survey No. 29/3 Area 5 Hectare 77 R**

has entered into a transaction with the above mentioned persons. If anyone has any objections regarding the persons who have made this public announcement, they should contact the following telephone number within **14 days** from the date of publication of the public announcement.

Contact: 9821452810



BRIHANMUMBAI MAHANAGARPALIKA

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that M/s. Golden Construction Company, the owner of the land bearing Survey No. 300/17(part) corresponding to C.T.S. No. 5642(part) of village Kolekalyan has come forward for surrendering the land free of cost and free of encumbrances to the Brihanmumbai Municipal Corporation (BMC), more particularly described in the schedule hereunder written which is affected by existing R.G. as per sanctioned Development Plan 2034 of 'H/East' Ward in lieu of grant of the Transfer of Development Rights (T.D.R.) in form of Development Right Certificates as per the provision of regulation no. 32 of Development Control and Promotion Regulations for Greater Mumbai, 2034.

Any person or persons (which means and includes Individuals, Firms, Companies, Association of person statutory bodies/ entities or any other authorities, etc.) having any share, right, title, interest, claim, demand or objection in respect of the said land mentioned in the Schedule hereunder written or any part thereof, as and by way of ownership, sale, exchange, transfer, lease, sub-lease, mortgage, gift, tenancy, leave and license, trust, inheritance, bequest, possession, maintenance, hypothecation, charge, lien, easement, litigation, disputes of whatsoever nature are or otherwise or any other rights or interests of whatsoever nature, are hereby called upon to make the same known in writing to the undersigned at the office of the Law Officer, Legal Department, Municipal Head office (Annexe Building), 3rd floor, Mahapalika Marg, Fort, Mumbai-400 001, within 15 (fifteen) days from the date of publication hereof with documentary proof/ evidence or Court Orders thereof for any such purported claim/objection, otherwise such claim or demand shall be deemed to have been waived to all intents and purposes.

If no claim or objection is received as mentioned hereinabove, BMC will complete the procedure of grant T.D.R. on its own merits without making any reference or regards to any such purported claim or interest which shall be deemed to have been waived for all intents and purpose and the same shall not be binding upon the BMC.

THE SCHEDULE ABOVE REFERRED TO : (TDR/WSI/HE-0692)

All that pieces or parcels of vacant land or grounds situate, lying and bearing Survey No. 300/17(part) corresponding to C.T.S. No. 5642(part) of village Kolekalyan in the Registration District and Sub-District of Mumbai City and Mumbai Suburban, admeasuring 131.00 sq. mtrs. or thereabouts, affected by existing R. G. in sanctioned Development Plan 2034 of 'H/East' Municipal Ward and bounded as follows :-

On or towards the East by : C.T.S. No. 5642(part) of village Kolekalyan

On or towards the West by : C.T.S. Nos. 5643/C and 5648 of village Kolekalyan

On or towards the South by : C.T.S. Nos. 5614/A and 5614/B of village Kolekalyan

On or towards the North by : C.T.S. Nos. 5643/B and 5643/C of village Kolekalyan

Dated this 07th day of August, 2023

Sd/- (Shri Sunil Sonawane) Advocate & Law Officer For Brihanmumbai Municipal Corporation

PRO/1200/ADV/2023-24

Let's together and make Mumbai Malaria free

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given that Mrs. Geeta Prakash Wariand Mr. Prakash H. Waria were the original owners of Flat No.1204, 12th floor, 'A' Wing, Building known as RAJ HORIZON in Raj Horizon A & B Wing Co-op. Hsg. Soc. Ltd., Nr. Aakashnidi Bldg., Ramdev Park, Mira Road (East), Dist. Thane 401 1071.e. 'the said flat'. The said Mr. Prakash H. Waria expired intestate on 23/9/2018 and his undivided share in the said flat has devolved upon his legal heirs viz. Mrs. Geeta P. Waria, Mrs. Poonam Kiran Janjriuka and Mr. Sumit Prakash Waria. As such, our clients i.e. Mrs. Geeta P. Waria, Mrs. Poonam Kiran Janjriuka and Mr. Sumit Prakash Waria are legally seized, possessed and absolutely entitled to the said flat. All persons claiming any interest in the said flat or any part thereof by way of sale, gift, lease inheritance, exchange, mortgage, charge, lien, trust, possession, easement, attachment or otherwise how-so-ever, are hereby required to make the same known to the undersigned at our office as mentioned hereunder within 14 days from the date hereof, failing which it shall be presumed that there is no claim over the said property.

SANTOSH R. SHETTY & ASSOCIATES Advocates
705/A, Bonanza, Sahar Plaza
A.K. Marg, J.B. Nagar
Andheri (E), Mumbai 400059.

ISHWARSHAKTI HOLDING & TRADERS LIMITED

CIN : L51100MH1983PLC030782
Regd. Office: Seksaria Chambers, 5th floor, 139, Nagindas Master Road, Fort, Mumbai 400 001.

Statement of Standalone Unaudited Financial Results for the First Quarter Ended 30th June, 2023

Sr. No.	Particulars	Quarter Ended			Year Ended		
		30-06-2023		30-06-2022	31-03-2023		31-03-2022
		Unaudited	Unaudited	Unaudited	Audited	Audited	
1	Total Income from Operations (Net)	3,341.98	1,334.93	12,253.94			
2	Net Profit / (Loss) for the Period (before Tax and Extraordinary Items)	2,285.46	(1,291.51)	(1,118.16)			
3	Net Profit / (Loss) for the Period before Tax (after Extraordinary Items)	2,285.46	(1,291.51)	(1,118.16)			
4	Net Profit / (Loss) for the period after Tax	1,895.39	(1,291.27)	(1,119.74)			
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit for the period (after tax) and other Comprehensive Income (after tax)]	2,372.37	(854.19)	(18,154.12)			
6	Paid-up equity share capital (Face value of '10/- each)	14,400.00	14,400.00	14,400.00			
7	Reserves excluding revaluation reserves (as shown in the Audited Balance Sheet of previous year)	-	-	132,603.59			
8	Earnings per share (of '10/- each) (not annualised) Basic & diluted	1.32	(0.90)	(0.78)			

Notes :

- The above is an extract of the detailed format of Standalone Unaudited Financial Results of the Company for the First Quarter ended June 30, 2023 filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Results of the Company are posted on Company's website (www.ishwarshakti.com) and on the Stock Exchange website (www.bseindia.com) where the Company's shares are listed.
- The financial results were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors in their meeting held on August 7, 2023. The financial results are prepared in accordance with the Indian Accounting Standards (IndAS) as prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 and other recognised accounting practices and policies to the extent applicable.

For Ishwarshakti Holding & Traders Limited
Geeta Sekaria
Managing Director (DIN:06960055)

Place : Mumbai
Date : 7th August, 2023

SAT INDUSTRIES LIMITED

Regd Office : 121, B - Wing, Mittal Tower, Nariman Point, Mumbai - 400021; Phone: 022-66107025
E-mail: corporate@satgroup.in; Website: www.satgroup.in; CIN - L25199MH1984PLC034632

Extract of the Unaudited Standalone & Consolidated Financial Results for the Quarter Ended 30th June, 2023 (Rs. in Lakhs)

Sr. No.	Particulars	Standalone			Consolidated		
		Quarter Ended		Year Ended	Quarter Ended		Year Ended
		30-06-2023	30-06-2022	31-03-2023	30-06-2023	30-06-2022	31-03-2023
1	Total Income from Operations	9421.70	2143.65	11362.60	20365.81	11854.48	48178.15
2	Net Profit for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary Items)	7359.41	119.86	884.42	9024.55	1453.12	5630.12
3	Net Profit for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	7359.41	119.86	884.42	9024.55	1453.12	5829.59
4	Net Profit for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	5761.65	69.44	743.36	7034.16	1094.57	4505.88
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	5762.74	73.98	750.22	7031.15	1199.56	4746.36
6	Equity Share Capital	2261.70	2261.70	2261.70	2261.70	2261.70	2261.70
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year	-	-	9758.39	-	-	28490.18
8	Earnings Per Share (of Rs. 2/- each) (for continuing and discontinued operations) Basic Diluted	5.09	0.06	0.66	6.22	0.97	3.98

Notes :

The above information is an extract of the detailed format of unaudited results for the quarter ended on June 30, 2023 filed with the BSE Limited and National Stock Exchange of India Limited under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the unaudited standalone and consolidated financial results for the first quarter ended June 30, 2023 are available on the Company website i.e. www.satgroup.in and the Stock Exchange websites, www.bseindia.com and www.nseindia.com.

By Order of the Board of Directors of SAT Industries Limited
Harkant Turgadia
Whole-Time Director (DIN: 00049544)

Place : Mumbai
Date : 07-08-2023

SPICE ISLANDS APPARELS LTD.

(Govt. Recognised Export House)
Regd. Office: Unit 3043-3048, 3rd Floor, Bhandup Industrial Estate Pannalal Silk Mills Compd, L.B.S Marg, Bhandup (W), Mumbai-400078
Admin. Office : 125-A, Mittal Towers, 12th Floor, A-Wing, 210 Nariman Point, Mumbai-400021.Mindia.
☎ Phone : +91-22-6740 0800, 2282 3128 ☎ Fax : +91 (22) 2282 6167
☎ Website: www.spiceislandsapparelslimited.in ☎ CIN : L17121MH1988PLC050197

Statement of Unaudited Financial Results for the Quarter Ended June 30, 2023 Prepared in compliance with the Indian Accounting Standards (Ind-AS) (₹ in Lakhs)

SR NO	PARTICULARS	Quarter Ended			Year Ended		
		30.06.2023		30.06.2022	31.03.2023		31.03.2022
		Unaudited	Audited	Unaudited	Audited	Audited	
1	Income						
	Revenue from operations	19.67	18.68	2.00	267.64	85.88	
	Other Income	1.20	7.72	3.91	11.11	22.08	
		20.88	26.40	5.91	278.75	107.96	
2	Expenses						
	Cost of materials consumed	0.00	0.77	1.75	161.45	48.96	
	Purchase of stock in trade						
	Change in inventories of finished goods, stock in trade	0.00	0.00	0.00	2.80	-	
	Employee benefit expenses	0.75	1.26	0.78	19.61	3.80	
	Finance costs	1.56	4.09	1.08	7.95	6.00	
	Depreciation and amortisation	0.86	0.64	1.09	14.50	4.28	
	Other Expenses	12.70	19.69	8.94	202.73	55.18	
	Total Expenses	15.87	26.45	13.64	409.04	118.22	
	Profit/(Loss) before exceptional items and Tax	5.00	(0.05)	(7.73)	(130.29)	(10.25)	
	Exceptional Items-Others Gain/(Loss)	-	-	-	-	-	
	Profit/(Loss) before Tax	5.00	(0.05)	(7.73)	(130.29)	(10.24)	
	Tax Expenses	-	1.98	-	1.36	1.98	
	Deferred Taxes asset/(liability)	-	-	-	-	-	
	Profit/(Loss) for the period from Continuing operations	5.00	(2.02)	(7.73)	(131.65)	(12.23)	
	Other Comprehensive Income (net of income tax)						
	A Items that will not be reclassified to profit or loss	-	1.81	-	2.49	1.81	
	B Items that will be reclassified to profit or loss.	-	-	-	-	-	
	Total other Comprehensive Income	-	1.81	-	2.49	1.81	
	Total Comprehensive Income for the period	5.00	(0.21)	(7.73)	(129.16)	(10.42)	
	Paid up Equity Share Capital (Face value ₹ 10 per share)	430.00	430.00	430.00	430.00	430.00	
	Earnings per share (Equity shares, par value Rs.10/- each)						
	Basic	0.12	-	(0.18)	(3.06)	(0.24)	
	Diluted	0.12	-	(0.18)	(3.06)	(0.24)	

Notes to the Statement of Un-Audited Financial results for the quarter and year ended June 30, 2023:

- The results have been prepared in accordance with the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 (Ind AS) prescribed under section 133 of the Companies Act, 2013 and other recognized accounting practices and policies to the extent applicable.
- The above financial results have been reviewed by the Audit Committee of the board and subsequently approved by the Board of Directors at its respective meetings held on 7th August, 2023. The results have been reviewed by the Statutory Auditor of the Company.
- Spice Islands Apparels Limited (the Company) operates in a single business segments, of sale of garments. As such no further disclosures are required
- Previous period figures have been regrouped/rearranged wherever considered necessary to conform to the present presentation.
- The company has undertaken several cost cutting measures, to further cut down expenses and reduce losses. Company believes that it will be able to recover from losses in the next succeeding years once the market stabilises. Accordingly, the accompanying Company's financial statements have been prepared assuming that the Company will continue as a going concern which contemplates the realization of assets and the settlement of liabilities in the normal course of business. Accordingly, the financial statement has been prepared on a going concern basis.

For and on behalf of Board of Directors of Spice Islands Apparels Ltd.
Umesh Katre
(Chairman & Director)
(Din : 00196300)

Date : 07th August, 2023
Place : Mumbai

PRAXIS HOME RETAIL LIMITED

CIN: L52100MH2011PLC12866
Regd. Office: iThink Techno campus, Jolly Board Tower-D, Ground Floor, Kanjurmargin (East), Mumbai- 400042.
(T) - 022-6882 4900; (F) - 022-6882 4801; Website: www.praxisretail.in; E-mail: investorrelations@praxisretail.in

Extracts of Unaudited Standalone Financial Results for the Quarter ended June 30, 2023 (Rs.in Lakhs)

Sr. No.	Particulars	Quarter ended		
		30/06/2023		31/03/2023
		Unaudited	Unaudited	Audited
1.	Total Income from Operations	5,033.55	10,355.89	38,604.55
2.	Net Profit/(Loss) for the period (before Tax, Exceptional and / or Extraordinary items)	(1,985.99)	(1,368.66)	(5,211.67)
3.	Net Profit / (Loss) for the period before Tax (after Exceptional and / or Extraordinary items)	(1,985.99)	(439.43)	(2,101.39)
4.	Net Profit / (Loss) for the period after Tax (after Exceptional and / or Extraordinary items)	(1,985.99)	(439.43)	(2,101.39)
5.	Total Comprehensive Income for the period [comprising Loss for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	(1,990.99)	(439.43)	(2,163.09)
6.	Equity Share Capital (Face Value ₹ 5/- per share)	6,247.78	3,765.41	3,783.51
7.	Earnings Per Share (Face Value ₹ 5/- per Share); Basic and Diluted (₹):	(2.45)	(0.56)	(2.68)

Notes:

- The above financial results have been prepared in accordance with Indian Accounting Standards as prescribed under section 133 of the Companies Act, 2013 read with Rule 3 of the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 and the Companies (Indian Accounting Standards) Amendment Rules, 2016.
- The Company in its Letter of Offer dated May 26, 2023 offered 4,91,85,572 Equity shares by way of rights issue at a face value of ₹ 5 each and a price of ₹ 10 per equity share (including a premium of ₹ 5 per equity share). The issue opened on June 6, 2023 and closed on June 14, 2023. The Company allotted 4,91,85,572 equity shares of face value of ₹ 5 each on the basis of allotment approved by Committee of Directors of the Board of Directors of the Company on June 22, 2023, aggregating to ₹ 4,91,85,572 Lakhs including Securities Premium of ₹ 2,45,92,8 Lakhs. As on June 30, 2023, the net proceeds remains fully utilised towards the stated objectives of repayment of outstanding trade payables and general corporate purposes.
- Pursuant to the Shareholders' approval in the Extraordinary General Meeting on July 22, 2023, the Company on August 3, 2023 issued and allotted 4,00,00,000 Equity Share Warrants of ₹ 16 each Warrant to the Specified Investors - 1) Mr. Mathew Cyriac (3,96,00,000 Warrants) & 2) Mr Naveen Jain (4,00,000 Warrants), on preferential allotment basis, on receipt of 25% (₹ 1,60,00,000 lakhs) of the total consideration price (₹ 6,40,00,000 lakhs) for the Equity Share Warrants. The Warrants shall be converted into equity shares at a conversion price of ₹ 16 per equity share on receipt of the remaining consideration of 75% within a period of 18 months from the date of allotment of Warrants.
- The financial results will be available on the website of the company - "www.praxisretail.in" and on the websites of BSE (www.bseindia.com) and NSE (www.nseindia.com).

For PRAXIS HOME RETAIL LIMITED
Sd/- Mahesh Shah
Managing Director

Place : Mumbai
Date : August 7, 2023

Nashik Municipal Corporation, Information & Technology Department

E-Tender Notice No.4 (2023-24)

Name of Work:- Appointment of Agency to Provide Technical Expert for Maintenance & Updation of Various Computerized Softwares of NMC for 2 Years.

Estimate Amt- 21,06,317/-

Interested tender holders should visit the website https://mahatenders.gov.in for detailed information.

Sd/- Deputy Commissioner Information and Technology Dept.

जनसंपर्क/जा.क्र./१७६
दि.७/८/२०२३
सर्व नागरिकांनी पाणी काटकसरीने वापरणे

TATA

Extracts of Statement of Consolidated Financial Results for the quarter ended 30 June, 2023 (₹ in crore)

Particulars	Quarter ended 30 June, 2023 (Unaudited)	Quarter ended 31 March, 2023 (Audited)	Quarter ended 30 June, 2022 (Unaudited)	Year ended 31 March, 2023 (Audited)
1. Revenue from continuing operations	4,218	4,407	3,995	16,789
2. Profit from continuing operations before share of profit/ (loss) of joint ventures and associate and tax	740	673	768	2,742
3. Profit from continuing operations before tax	749	686	797	2,740
4. Profit from continuing operations after tax	578	694	641	2,452
5. Profit/(loss) from discontinued operations after tax	9	(2)	(4)	(18)
6. Profit for the period (4 + 5)	587	692	637	2,434
7. Total comprehensive income for the period	1,507	409	(188)	1,903
8. Paid-up equity share capital (Face value: ₹ 10 per share)	255	255	255	255
9. Other equity and Non-controlling interests				20,387
10. Earnings per share				
- Basic and Diluted (for continuing operations) in ₹	20.53*	27.91*	23.28*	91.66
- Basic and Diluted (for discontinued operations) in ₹	0.35*	(0.08)*	(0.16)*	(0.71)
- Basic and Diluted (for continuing and discontinued operations) in ₹	20.88*	27.83*	23.12*	90.95

* Not annualised

PARAS DEFENCE AND SPACE TECHNOLOGIES LIMITED

(CIN:L29253MH2009PLC193352)
Registered and Corporate Office: D-112, TTC Industrial Area, MIDC, Nerul, Navi Mumbai 400 706, Maharashtra, India;
Tel: +91 22 6919 9999; Website: www.parasdefence.com; Email Id: cs@parasdefence.com

Extract of Statement of Unaudited Standalone and Consolidated Financial Results for the quarter ended June 30, 2023 (Rs. in Lakhs, except per equity share data)

Particulars	Standalone				Consolidated			
	Quarter Ended June 30, 2023		Quarter Ended March 31, 2023		Quarter Ended June 30, 2023		Quarter Ended March 31, 2023	
	Unaudited	Audited	Unaudited	Audited	Unaudited	Audited	Unaudited	Audited
1 Total Income from Operations	4,472	5,805	4,148	21,428	4,832	6,510	4,076	22,243
2 Net Profit for the period/ year (before tax and Exceptional items)	817	977	1,007	4,672	783	1,287	937	4,685
3 Net Profit for the period/ year before tax (after Exceptional items)	817	977	1,007	4,672	783	1,287	937	4,685
4 Net Profit for the period/ year after tax (after Exceptional items)	620	886	753	3,593	581	1,184	681	3,595
5 Total Comprehensive Income for the period/ year [Comprising Profit for the period/ year (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]**	619	881	753	3,587	580	1,179	682	3,595
6 Equity Share Capital	3,900	3,900	3,900	3,900	3,900	3,900	3,900	3,900
7 Other Equity (excluding Revaluation Reserve as shown in the Audited Balance Sheet)				33,230				33,242
8 Earnings Per Share (of Rs.10/- each)								
a) Basic (Not Annualised)*	1.59*	2.27*	1.93*	9.21	1.54*	2.76*	1.81*	9.25
b) Diluted (Not Annualised)*	1.59*	2.27*	1.93*					

